

FIRST INFORMATION REPORT
(Under Section 154 Cr.P.C.)

प्रथम खबर अहवाल
(कलम १५४ फौजदारी प्रक्रिया संहिता)

1. District (जिल्हा): नागपुर रेल्वे P.S. (पोलीस ठाणे): गोंदिया Year (वर्ष): 2017
FIR No. (प्रथम खबर क्र.): 0016 System Date and Time (ससिस्टम दिनांक और समय): 07/02/2017 03:00 वाजता
Original Date and Time (वास्तविक दिनांक और समय): 07/02/2017 03:00 वाजता

S.No. (अ.क्र.)	Acts (अधिनियम)	Sections (कलम)
1	मुंबई दारुबंदी अधिनियम, १९९८	66(1)(b)

3. (a) Occurrence of offence (गुन हयाची घटना):
1 Day (दिवस): मंगळवार Date from (दिनांक पासून): 07/02/2017 Date To (दिनांक पर्यंत): 07/02/2017
Time Period (कालावधी): प्रहर १ Time From (वेळेपासून): 00:30 तास Time To (वेळेपर्यंत): 00:30 तास
(b) Information received at P.S. (माहिती मिळाले याचे पोलीस ठाणे): Date (दिनांक): 07/02/2017 Time (वेळ): 00:30 तास
(c) General Diary Reference (रठाणे दैनंदिनी संदर्भ): Entry No. (नोंद क्र.): 005 Time (वेळ): 02:50 तास

4. Type of Information (माहितीचा प्रकार): लिखित

5. Place of Occurrence (घटनास्थळ):

1. (a) Direction and distance from P.S. (पोलीस ठाण यापासून दिशा व अंतर): पश्चिम, 01 कि.मी. Beat No. (बिट क्र.):
(b) Address (पत्ता): रेल्वे स्टेशन गोंदिया प्लेटफॉर्म,
(c) In case, outside the limit of this Police Station, then Name of P.S. (या पोलीस ठाण याच या हद्दीबाहेर असलेला यास त या पोलीस ठाण या नांव):

District (State) (जिल्हा (राज्य)):

6. Complainant / Informant (तक्रारदार/माहिती देणारा):

- (a) Name (नाव): सरकार तर्फे पोशि776 अमोल सरकार तर्फे पोशि776 तुमगने
(b) Father's Name (का नाम):
(c) Date/Year of Birth (जन्म म तारीख/वर्ष): 1982 (d) Nationality (राष्ट्र ट्रीयट व): भारत
(e) UID No. (यु.आय.डी. क्र.):
(f) Passport No. (पारपत्र क्र.):
Date of Issue (अदा केल याची तारीख): Place of Issue (अदा केल याचे ठिकाण):
(g) Occupation (व्यवसाय):
(h) Address (पत्ता)

S.No. (अ.क्र.)	Address Type (पत्ता प्रकार)	Address (पत्ता)
1	वर्तमान पत्ता	गोंदिया, गोंदिया, नागपुर रेल्वे, महाराष्ट्र, भारत
2	स्थायी पत्ता	गोंदिया, गोंदिया, नागपुर रेल्वे, महाराष्ट्र, भारत

- (i) Phone number (फोन नं.): Mobile (मोबाइल सं.): 91-9673992979

7. Details of known / suspected / unknown accused with full particulars (माहीत असलेल या /संशयित/अनोळखी आरोपीचा संपूर्ण पत्ता):

S. No. (अ.क्र.)	Name (नाव)	Alias (उर्फनाव)	Relative's Name (नातेवाईकाचे नाव)	Present Address(वर्तमान पत्ता)

8. Reasons for delay in reporting by the complainant / informant (तक्रारदार/माहिती देणा-याकडून तक्रार करण यातील विलंबाची कारणे):

9. Particulars of properties of interest (संबंधित मालमत्तेचा तपशील):

S. No. (क्र.सं.)	Property Category (मालमत्तेचा प्रकार)	Property Type (सम्पत्ति के प्रकार)	Description (विवरण)	Value(In Rs/-)(मूल्य रु. मध्ये)

10. Total value of property stolen (In Rs/-) (चोरीस गेलेल या मालमत्तेचे एकूण मूल्य (रु.मध्ये):

11. Inquest Report / U.D. case No., if any (इन्क वेस्ट अहवाल/अकस्मात मृत्यू प्रकरण क्र.,जर असल यास):

S. No. (अ.क्र.)	UIDB Number (यु.आय.डी.बी.)

12. First Information contents (प्रथम खबर मजकूर):

अश्या प्रकारे आहे की,यातील फिर्यादी सरकार तर्फे पोलीस स्टॉफ सह गाडी बाल्हाशाहा गोदिया पॅसेजर गाडीत गुन्हागार वॉच करीत असताना सदर नमूद घटनास्थळी वरील नमूद बॅग आतील दारू मालासह बेवारीस थितीत मिळून आल्याने पोशि/776 अमोल तुमाने यानी पोलीस स्टेशनला आपुन रिपोर्ट सह हजर करून सबब अप.क्र 6002/17 कलम 66 (1)(ब) मु प्रव्ही कायदा प्रमाने दाखल करण्यात आले.

13. Action taken: Since the above information reveals commission of offence(s) u/s as mentioned at Item No. 2.

(केलेली कारवाई: बाब क्र.२ मध्ये नमूद केलेल या कलमान् वये वरील अहवालावरून अपराध घडल याचे):

- (1) Registered the case and took up the investigation (प्रकरण नोंदविले आणि तपासाचे काम हाती घेतले): or (किंवा): / or (या)

- (2) Directed (Name of I.O.) ((तपास अधिका-याचे नाव): SANJAY UMESHPAL Rank (हुद्दा): पोलीस उपनिरीक्षक SINGH

No. (क्र.): POBN78951 to take up the Investigation (कला तपास करण याचे अधिकार दिले)or (या)

- (3) Refused investigation due to (ज या कारणामुळे तपास करण यास नकार दिला): or (किंवा)

- (4) Transferred to P.S. ((गुन्हा दुसरीकडे पाठविला असल यास त या District (जिल्हा) पोलीस ठाण याचे नाव):

on point of jurisdiction (अधिकाराच या दृष्टिकोनातून).

F.I.R. read over to the complainant / informant, admitted to be correctly recorded and a copy given to the complainant /informant, free of cost. (प्रथम खबर तक्रारदाराला/खबरीला वाचून दाखविली, बरोबर नोंदविली असल याचे त याने मान्य केले आणि तक्रारदाराला/खबरीला खबरीची प्रत मोफत दिली)

R.O.A.C. (आर.ओ.ए.सी.)

Signature of Officer in charge, Police Station (ठाणे प्रभारी अधिका-याची स वाक्षरी)

Name (नाव): SANJAY UMESHPAL SINGH

Rank (हुद्दा): SI (Sub-Inspector)

No. (क्र.): POBN78951

14. Signature / Thumb impression of the complainant / informant (तक्रारदाराची/खबर देणा-याची सही/अंगठा)

15. Date and time of dispatch to the court (न्यायालयात पाठवले याची तारीख व वेळ):